

महाराष्ट्र विकास सेवा (गट-अ) मधील पदांचा  
संवर्गनिहाय सुधारीत आकृतिबंध

महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक: मविसे-१०१६/प्र.क्र.१०२/२०१६/आस्था-३

मंत्रालय, बांधकाम भवन,  
२५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई-४००००१.  
तारीख: ०४ जुलै, २०१६

वाचा-

- १) शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्रमांक : मविसे-१०/प्र.क्र.१०४/(अ)/०११/आस्था-३, दिनांक ३ ऑगस्ट, २०१२;
- २) शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्रमांक : मविसे १०/प्र.क्र.१०४/(क)/२०११/आस्था-३, दिनांक ३ ऑगस्ट, २०१२;
- ३) शासन निर्णय, नियोजन विभाग क्रमांक : आकृति-२०११/प्र.क्र.५/मग्रारो-३, दिनांक ३१ मे, २०११;
- ४) शासन शुद्धिपत्रक, नियोजन विभाग क्रमांक : आकृति-२०११/प्र.क्र.५/मग्रारो-३, दिनांक २२ जून, २०११;
- ५) शासन निर्णय, नियोजन विभाग क्रमांक : आकृति-२०१०/प्र.क्र.७३/मग्रारो-३, दिनांक १५ सप्टेंबर, २०११;
- ६) शासन निर्णय, नियोजन विभाग क्रमांक : आस्थाप २०१३/प्र.क्र.२११/मग्रारो-३, दिनांक ३० जुलै, २०१४;
- ७) शासन निर्णय, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग क्रमांक : जस्वप्र-१२१३/प्र.क्र.२००/पापु-११, दिनांक ०४.०१.२०१४;
- ८) शासन निर्णय, ग्राम विकास विभाग क्रमांक : २०१५/प्र.क्र.२४०/योजना-१०, दिनांक १६ जुलै, २०१५;
- ९) शासन निर्णय, ग्राम विकास विभाग क्रमांक : इंआयो-२०१५/प्र.क्र.४१३/योजना-१०, दिनांक १० फेब्रुवारी, २०१६;
- १०) शासन निर्णय, ग्राम विकास विभाग क्रमांक : रागांपं-२०१२/प्र.क्र.९२/योजना-४, दिनांक ०३/०३/२०१४;

प्रस्तावना-

महाराष्ट्र विकास सेवा (गट-अ) मध्ये, (१) उप मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी संवर्ग; (२) उप मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी (निवडश्रेणी) संवर्ग; (३)

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी / उप आयुक्त (आस्था./विकास) / प्रकल्प संचालक संवर्ग; आणि (४) अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (निवडश्रेणी) संवर्ग असे एकूण ४ संवर्ग अस्तित्वात असून, प्रत्येक संवर्गाकरीता पदसंख्या निश्चित करण्यात आलेली आहे.

तथापि, उप मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी संवर्ग आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी / उप आयुक्त (आस्था./विकास) / प्रकल्प संचालक संवर्ग या दोन संवर्गामधील मंजूर पदसंख्येव्यतिरिक्त अन्य विभागामार्फत निर्माण करण्यात आलेल्या पदांवरसुद्धा त्या विभागाच्या विनंतीनुसार, महाराष्ट्र विकास सेवा गट-अ मधील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात येते. त्यामुळे, महाराष्ट्र विकास सेवा गट-अ संवर्गातील मंजूर पदे रिक्त राहतात.

उपरोक्त वस्तुस्थितीनुसार, महाराष्ट्र विकास सेवा गट-अ संवर्गातील पदे भरताना महाराष्ट्र विकास सेवतील मंजूर आकृतिबंधतील पदे आणि प्रतिनियुक्तीने अन्य विभागाकडील भरावयाची पदे विचारात घ्यावी लागतात. त्यामुळे, प्रतिनियुक्तीने भरावयाची पदे विचारात घेऊन, सदर संवर्गाचा सुधारीत आकृतिबंध निश्चित करणे आवश्यक आहे. त्यानुसार, महाराष्ट्र विकास सेवेतील उपरोक्त ४ संवर्गाचा सुधारीत आकृतिबंध निश्चित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

### शासन निर्णय-

महाराष्ट्र विकास सेवा गट-अ मधील उप मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी संवर्ग आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी / उप आयुक्त (आस्था./विकास) / प्रकल्प संचालक संवर्ग या दोन संवर्गामधील मंजूर पदसंख्येव्यतिरिक्त अन्य विभागामार्फत निर्माण करण्यात आलेली मात्र महाराष्ट्र विकास सेवा गट-अ मधून भरण्यात येणारी पदे विचारात घेऊन, महाराष्ट्र विकास सेवा (गट-अ) मधील, (१) उप मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी संवर्ग; (२) उप मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी (निवडश्रेणी) संवर्ग; (३) अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी / उप आयुक्त (आस्था./विकास) / प्रकल्प संचालक संवर्ग; आणि (४) अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (निवडश्रेणी) संवर्ग अशा एकूण ४ संवर्गांचा सुधारीत आकृतिबंध सदर संवर्गापुढील खालील कोष्टकामध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे. त्यामुळे, यापुढे महाराष्ट्र विकास सेवा गट-अ मधील रिक्त असणारी पदे सदर सुधारीत आकृतिबंधानुसार भरण्यात येतील.

### उप मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी संवर्ग

अ.क्र.	पदाचे नाव	मंजूर पदसंख्या
१)	सहायक आयुक्त (विकास)	६
२)	सहायक आयुक्त (तपासणी)	६
३)	सहायक आयुक्त (चौकशी)	६
४)	प्राचार्य, ग्राम सेवक प्रशिक्षण केंद्र	६

अ.क्र.	पदाचे नाव	मंजूर पदसंख्या
५)	उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन)	३४
६)	उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत)	३४
७)	गट विकास अधिकारी	३५१
	एकूण	४४३
उपरोक्त ४४३ पदे ही सरळसेवा (५०%) आणि पदोन्नती (५०%) अशी भरण्यात येतात.		

### उप मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी निवडश्रेणी संवर्ग

उप मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी संवर्गातील मंजूर पदसंख्येच्या (मंजूर पदसंख्या = ४४३) ३३.३३% पदे उप मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी (निवडश्रेणी) संवर्गाकरीता मंजूर करण्यात आली आहेत. त्याची पदसंख्या खालीलप्रमाणे आहे :- ४४३ मंजूर पदसंख्या X ३३.३३% = १४८ पदे उप मुकाअ/गविअ निवडश्रेणी संवर्गाकरीता उपरोक्त १४८ पदे ही ४४३ मंजूर पदांमध्येच समाविष्ट आहेत.
---

### अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी / प्रकल्प संचालक संवर्ग

अ.क्र.	पदाचे नाव	मंजूर पदसंख्या
१	अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी	२१
२	प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा	३४
	एकूण	५५

### अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (निवडश्रेणी) संवर्ग

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी / उप आयुक्त (आस्था./विकास) / प्रकल्प संचालक संवर्गातील मंजूर पदसंख्येच्या (मंजूर पदसंख्या = ८२) ३३.३३% पदे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (निवडश्रेणी) संवर्गाकरीता मंजूर करण्यात आली आहेत. त्याची पदसंख्या खालीलप्रमाणे आहे :- ८२ मंजूर पदसंख्या X ३३.३३% = २७ पदे अति. मुकाअ (निवडश्रेणी) संवर्गाकरीता
--

अ.क्र.	पदाचे नाव	मंजूर पदसंख्या
१)	उप आयुक्त (आस्थापना)	६
२)	उप आयुक्त (विकास)	६
३)	अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी	१३

अ.क्र.	पदाचे नाव	मंजूर पदसंख्या
४)	संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण कक्ष, मुंबई	१
५)	राज्य प्रकल्प संचालक, राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान, पुणे	१
एकूण		२७
उपरोक्त २७ पदे ही १००% पदोन्नतीने भरण्यात येतात. तसेच, अ.क्र. ४ व ५ येथे नमूद करण्यात आलेली पदे ही ग्राम विकास विभागाच्या अखत्यारीतील योजनांच्या अंमलबजावणीकरीता निर्माण करण्यात आलेली पदे असून, सदर पदे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (निवडश्रेणी) दर्जाच्या अधिकाऱ्यांमधून भरावयाची असल्यामुळे, या दोन्ही पदांचा समावेश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (निवडश्रेणी) या संवर्गामध्ये करण्यात आलेला आहे.		

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०७०४१५०११८२१२० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( वि. द. शिंदे )  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मंत्री (ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव,
२. मा.राज्यमंत्री (ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव,
३. मा. सचिव (ग्रा.वि. व पं.रा.) यांचे स्वीय सहायक,
४. विभागीय आयुक्त (सर्व)
५. मुख्य कार्यकारी अधिकारी (सर्व)
६. ग्राम विकास व जलसंधारण विभाग / का.क्र. आस्था-२, योजना-४, योजना१०,
७. महाराष्ट्र विकास सेवेतील सर्व कार्यरत अधिकारी, (उप आयुक्त (आस्था.) यांचेमार्फत)
८. निवड नस्ती.